

BIL/SE/2020-2021

10th February, 2021

To,
BSE Limited
Phiroze Jeejeebhoy Towers
Dalal Street
Mumbai – 400 001

National Stock Exchange of India Ltd
5th Floor, Exchange Plaza
Bandra Kurla Complex
Bandra (E), Mumbai 400 051

Scrip Code: 502355

Trading Symbol: BALKRISIND

Dear Sir/Madam,

Sub: Compliance under Regulation 47 of the SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015.

Pursuant to Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed newspaper advertisement of the Unaudited Financial Results of the Company for quarter and nine month ended 31.12.2020, approved at the Board Meeting held on Monday, the 8th February, 2021, published in the Newspapers viz Business Standard and Sakal on Tuesday, 9th February, 2021.

You are requested to take note of the same.

Thanking you,

Yours faithfully,
For **Balkrishna Industries Limited**

SD/-
Vipul Shah
Director & Company Secretary
DIN: 05199526

Encl: As Above

Balkrishna Industries Ltd.

CIN No.: L99999MH1961PLC012185

Corporate Office : BKT House, C / 15, Trade World, Kamala Mills Compound, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai - 400 013, India.

Tel: +91 22 6666 3800 Fax: +91 22 6666 3898/99 www.bkt-tires.com

Registered Office: B-66, Waluj MIDC, Waluj Industrial Area, Aurangabad – 431 136, Maharashtra, India

IL&FS TRANSPORTATION NETWORKS LIMITED

E AUCTION NOTICE FOR SALE OF VEHICLES

Registration / Letter of Interest are invited from interested buyers for purchase of vehicles strictly on "as is where is basis".

The vehicles for sale are located at (i)Ahmedabad; (ii) Gurugram; (iii) Nashik; (iv) Jaipur; (v) Moradabad; (vi) Mumbai; (vii) Rajkot; (viii) Belgaum; (ix) Durgapur; (x) Guwahati; (xi) Hyderabad; (xii) Ranchi; (xiii) Trivandrum & (xiv) Chennai (J&K)

The vehicles are available for inspection between February 9 to February 15, 2021 from 9:00AM to 5:00 PM after taking prior appointment.

The details of the vehicles and catalogue is available on the website: <http://www.itnlindia.com/ad.html> or contact

Jyoti Nayak Mobile: +91-8336939633 / Kiran More on Mobile: +91-9820314649

केनरा बँक Canara Bank

POSSESSION NOTICE (For Immovable property)

WHEREAS, the undersigned being the Authorized Officer of the Canara Bank under Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (Act 54 of 2002) (hereinafter referred to as the "Act") and in exercise of powers conferred under Section 13 (12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules 2002, issued a Demand Notice dated 13.02.2020 calling upon the borrower 1. M/s. BEE CHEM CORPORATES PVT. LTD., 314, 3rd Floor, The Pacific Business Park, Plot No. 229, Sector 13, Kharghar, Navi Mumbai, Maharashtra-410 210 2. Mr. Mohit Satpal Sawhney (Director), Flat No. 203, Sai Leela CHS. Ltd., Plot No. 25, Sector-21, Kharghar, Navi Mumbai, Maharashtra-410 210 3. Mr. Jayaraman Narayanan (Director), B/2 Mitra Co-Op. Housing Society Ltd., 1st Pokhran Road, Opposite J. K. Gram Samata Nagar, Thane, Maharashtra-400 606 4. M/s. Bee Chem Corporates Pvt. Ltd., B/2 Mitra Co-Op. Housing Society Ltd., 1st Pokhran Road, Opposite J. K. Gram Samata Nagar, Thane, Maharashtra-400 606 and Sureties 1. Mr. Jayaraman Narayanan, B/2 Mitra Co-Op. Housing Society Ltd., 1st Pokhran Road, Opposite J. K. Gram Samata Nagar, Thane, Maharashtra-400606 2. Mrs. Parvatham Narayanan, B/2 Mitra Co-Op. Housing Society Ltd., 1st Pokhran Road, Opposite J. K. Gram Samata Nagar, Thane, Maharashtra-400 606. 3. Mr. Mohit Satpal Sawhney, Flat No. 203, Sai Leela CHS. Ltd., Plot No. 25, Sector-21, Kharghar, Navi Mumbai, Maharashtra-410 210 to repay the amount mentioned in the notice, being ₹ 1,02,30,680.82 (Rs. One Crore Two Lakhs Thirty Thousand Six Hundred Eighty and Paise Eighty Two Only) within 60 days from the date of receipt of the said notice.

The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him / her under section 13 (4) of the said Act, read with Rule 8 & 9 of the said Rule on this 06th day of February of the year 2021.

The borrower in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of Canara Bank for an amount of ₹ 1,12,99,686.21 (Rs. One Crore Twelve Lakh Ninety Nine Thousand Six Hundred Eighty Six and Paise Twenty One Only) and interest thereon.

The borrower's attention is invited to the provisions of Section 13 (6) of the Act, in respect of time available, to redeem the secured assets.

DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY

All that part and parcel of the property consisting of Flat No. 402, 4th Floor in Building Named Venkatesh Sadan CHS Ltd. Situated at Plot No. D/12 & D/13 in Sector-20, Nerul West, Navi Mumbai, District Thane, Maharashtra-400606 Owned By Mr. JAYARAMAN NARAYANAN & Mrs. PARVATHAM NARAYANAN and BOUNDED: ■ On the North by: Plot No. D-23, D-10, D-11; ■ On the South by: Plot No. D-14; ■ On the East by: 8.00 Mtrs. Road; ■ On the West by: Plot No. D-21, 22, 23

Date : 06.02.2021

Place : Nerul, Navi Mumbai

Authorised Officer, Canara Bank

PUBLIC NOTICE

Shri RAMJI G. ADAVADE and Shri RUPESH R. ADAVADE member of the AKASHDEEP SHANTI NAGAR Co-op Society Ltd. Registered under the provision of Maharashtra Co-op. Societies Act, 1960 vide Regn. No. TNA/TNA/HSG/TC) 5413/92-93 dated 07.11.1992 having address at Building No. C-58/59, Sector No. 9, Shanti Nagar, Mira Road East, Dist Thane-401 107, has lost/misplaced Share Certificate No. 037 Distinctive Nos. 181 to 185 (both inclusive) in respect of flat No. 401 of Building No. C-59. The said society invites claims/objections if any from the interested parties to issue Duplicate Certificate to Shri RAMJI G. ADAVADE and Shri RUPESH R. ADAVADE. If no claims/objections are received within 15 days from the date of this publication, the society shall be free to consider the request for issue of Duplicate Share Certificate to Shri RAMJI G. ADAVADE and Shri RUPESH R. ADAVADE as appropriate and no claims and objections of whatsoever nature will be entertained thereafter.

Place : Mira Road, Date: 09.02.2021

Sd/-
Hon. Secretary,
Akhshdeep Shanti Nagar Co-op. Housing Society Ltd. Building No. C-59/59, Sector No. 9, Shanti Nagar, Mira Road (E)- 401 107.

Hindustan Steelworks Construction Limited

(A Government of India Undertaking)
A Subsidiary of NSIC (India) Limited
5/1 Commisaral Road, Hasling, Kolkata
CPC Division
email: cp2020@hscindia.com

Expression of Interest (EOI)
No. HSC/CP/EOI/ROB/2021/16-177

Online EOI is invited for Prequalification of Contractors for the work of "Construction of 10 Nos. Road Over Bridge at various locations under NCR and SER in the State of Odisha, Jharkhand, West Bengal, Madhya Pradesh and Uttar Pradesh". Estd. Cost: Rs. 45Cr. per ROB works. Please visit <http://procure.gov.in/procure/app> for EOI document/combidgen (if any). Last date of online submission: 01/03/2021. Advt. No.: 2020-21/012 Head (CPE)

CIN No. U72310MH1984 GCL 025116
Website: www.hscindia.com

TATA POWER

The Tata Power Company Limited
(Corporate Contracts Department)

Smart Center of Procurement Excellence, 2nd Floor, Sahar Road Building, New Hotel Leela, Sahar Road Andheri (E), Mumbai 400 059, Maharashtra, India (Board Line: 022-67173188) CIN: L28920MH1998PLC000567

NOTICE INVITING TENDER (NIT)

The Tata Power Company Limited invites tenders from eligible vendors for the following package (Two Part Bidding).

1) Outline Agreement for LT Power Cables (Package Reference CC21VKD039).

For detailed NIT, please visit Tender section on website <https://www.tatapower.com>. Interested bidders to submit Tender Fee and Authorization Letter before 15:00 hrs. Tuesday, 16th February 2021.

Also, all future corrigendum's if any, to the said above tender will be informed on Tender section of website <https://www.tatapower.com> only.

REPRO INDIA LIMITED

Regd. Office: 11th Floor, Sun Paradise Business Plaza, B Wing, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai 400 013.
Email: info@reproindia.com Website: www.reproindia.com
Tel: +91-22-71914000 Fax: +91-22-71914001
CIN: L22200MH1993PLC071431

NOTICE

Notice is hereby given pursuant to Regulation 29 read with Regulation 47 & Regulation 33 of SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015, that the meeting of Board of Directors of the Company which was originally scheduled on Monday, February 15, 2021, is rescheduled on Friday, February 12, 2021, inter alia, to consider, approve and take on record, the Un-Audited Financial Results of the Company alongwith the Limited Review Report for the third quarter and nine months ended December 31, 2020.

Further, pursuant to the Code of Conduct of the Company, under SEBI (Prohibition of Insider Trading) Regulations, 2015, the intimation regarding the closure of trading window [i.e. from Friday, January 01, 2021 till Forty Eight (48) hours post the date of Board Meeting] for dealing in the securities of the Company has already been submitted to the Stock Exchanges. Accordingly, the trading window shall remain closed till Tuesday, February 16, 2021.

The information contained in this notice is also available on the website of the Company at www.reproindia.com and also on the website of the Stock Exchanges, where shares of the Company are listed i.e. www.bseindia.com and www.nseindia.com

For Repro India Limited
Place : Mumbai
Date : February 8, 2021

Vinod Vohra
Chairman

यूनियन बँक Union Bank of India

REGIONAL OFFICE THANE : Dhanlaxmi Industrial Estate, Gokul Nagar, Near Navnit Motors, Thane (West)-400601. Ph. No.: (022) 21721145 (D) / 1746 / 3741 Fax No.: (022) 21721611

PUBLIC NOTICE FOR SALE OF VEHICLES HYPOTHECATION AS SECURITY TO BANK UNDER HYPOTHECATION DEED

A sale by public auction of the vehicles under hypothecation to Union Bank of India, which is described in the schedule hereto, will be held in realization of dues and further interest, charges and costs etc. Interested persons may inspect the vehicles in the presence of the undersigned with previous appointment (Contact No. : 9769497571 / 7776080882). The Auction is being held "AS IS WHERE IS" and "AS IS WHAT IS" Basis. Notice is hereby given to the public in general and to the Borrower/s and Guarantor/s in particular by Bank, the under mentioned vehicle hypothecated to Union Bank of India taken possession, will be sold under Auction as per the terms and condition mentioned below for recovery of dues and further interest, charges and costs etc.

SCHEDULE - (Description of Vehicle)

Lot No.	Name of the Borrower & Description of the Vehicle	Reserve Price & EMD	Name of the Branch & details of payment of EMD
1	Mr. Dhananjay S. Mehta (Borrower) Auto Rickshaw 3 Wheeler MH-05-DL-4063 Engine No. : 533317 • Chassis No. : 003949 Color : Yellow Vehicle • Model : PIAGGIO APE CITY-2017	Reserve Price : ₹ 44,550/- Earnest Money Deposit (EMD) : 10% of reserve price	
2	Mr. Tanaji H. Patil (Borrower) Auto Rickshaw 3 Wheeler MH-05-DL-8153 Engine No. : • Chassis No. : J28306 Color : Black Vehicle • Model : Bajaj COMPACT4S-2017	Reserve Price : ₹ 48,600/- Earnest Money Deposit (EMD) : 10% of reserve price	Dombivili Agarkar Road Branch (569704) Mobile No. 9828113549 A/c. No. 697001980050000 IFSC Code : UBIN0569704 Dombivili Agarkar Road Branch payable at Mumbai
3	Mr. Pravin M. Patil (Borrower) Auto Rickshaw 3 Wheeler MH-05-DL-9023 Engine No. : F97518 • Chassis No. : F56484 Color : Black Vehicle • Model : BAJAJ RE COMPACT 4S-2017	Reserve Price : ₹ 48,600/- Earnest Money Deposit (EMD) : 10% of reserve price	
4	Mr. Sanjay S. Devkar (Borrower) Auto Rickshaw 3 Wheeler MH-05-CG-5539 Engine No. : J71922 • Chassis No. : J33608 Color : Black Vehicle • Model : BAJAJ RE-2015	Reserve Price : ₹ 32,400/- Earnest Money Deposit (EMD) : 10% of reserve price	

Date, time & place of Auction : 16.02.2021 at 11:00 a.m. at 102/73B, Khathe Maa, Goraknath Road, Sarpur, Nashik-422007.

Terms & Condition of Auction : 1) The vehicles are being sold on "AS IS WHERE IS" AND WITHOUT RECOURSE BASIS" as such sale is without any kind of warranties and indemnities. 2) Particulars of the vehicles (viz. ext'd & measurements specified in the Auction Sale Notice has been stated to the best of information of the Bank and Bank shall not be answerable for any error, misstatement or omission. Actual ext'd & dimensions may differ. 3) Auction / Sale Notice issued by the Bank is an invitation to the general public to submit their bids and the same does not constitute and will not be deemed to constitute any commitment or representation on the part of the Bank. Interested bidders are advised to verify the details of vehicles with the bank and to conduct own independent enquiries / due diligence about the title & present condition of the property / assets and claims / dues affecting the property before submission of bids. 4) For participating in auction, intending bidders have to deposit a refundable EMD of 10% of reserve price by way of RTGS / NEFT / Cash / DD / Pay Order on or before 16.02.2021, at 11.00 a.m. favouring Union Bank of India, branch mentioned above. The sealed cover should be super scribed with "Bid for participating in Auction Sale- in the A/c mentioned in auction notice". 5) Bids once made shall not be cancelled or withdrawn. The successful bidder shall deposit balance 90% of bid amount within 7 days from the date of sale / Auction & EMD will not be refunded. In case of default in payment of above stipulated amounts by the successful bidder / auction purchaser within the stipulated time, the sale will be cancelled and the amount already paid (including EMD) will be forfeited and the property will be again put to sale. 6) Applicable legal charges for conveyance, stamp duty, registration charges and other incidental charges shall be borne by the auction purchaser. 7) The decision of the Bank is final, binding and unquestionable.

Date : 08.02.2021

Sd/-
Chief Manager, Union Bank of India

नमून "झेड"
(नियम १०७ पोट-नियम ११३(ड-११) पहा)

स्थावर मालमत्तेचा ताबा घेण्याबाबतची नोटीस

ज्या अर्थी खाली सही केलेला वसुली अधिकारी, (महाराष्ट्र सह. स. अधिनियम १९६० कलम १५६ व नियम ११६१ चे नियम १०७ अधिकार प्राप्त) द्वारा शिवसह्याद्री सहकारी पतपेढी मर्यादित, ११८ देवी भवन, ५ वा मजला, सेनापती वापट मार्ग, माटुंगा रोड रेल्वे स्टेशन समोर, माहिम (प), मुंबई - ४०० १६ महाराष्ट्र सहकारी संस्था नियम, १९६१ अन्वये असून दिनांक २६/०२/२०२१ रोजी मागणीची नोटीस रकम रु. २४,७९,७९७/- (अक्षरीरू. चौबीस लाख एकवहत्तर हजार सातशे सत्पन्नाश रुपये फक्त) त्याच प्रमाणे दिनांक ०९/०३/२०२१ रोजीची जपती पुर्वीची मागणी नोटीस रकम रु. २४,०९,८४८/- (अक्षरीरू. चौबीस लाख एक हजार आठशे अठ्ठाचौस रुपये फक्त) ऋणको श्री. नारायण मंगलत्या ताबरे यांना देवून नोटीसी मध्ये नमुद केलेली रकम सदर नोटीस मिळाल्याच्या दिनांका पासून ७ दिवशात जमा करण्यास सांगण्यात आले परंतु ऋणको यांनी कर्ज रकम भरण्यास कसूर केली आहे. आणि म्हणून खाली सही करण्याच्या दिनांक २४/११/२०२० रोजीची जपतीची नोटीस दिली असून पुढे निर्दिष्ट केलेली मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. ऋणकोने रकम जमा करण्यास कसूर केल्यामुळे, ऋणकोला याप्रमाणे नोटीस देण्यात येत आहे. आणि सर्व नागरिकांना, खाली निर्दिष्ट केलेल्या मालमत्तेचा खाली सही करण्याच्या त्याला महाराष्ट्र सहकारी संस्था नियम, १९६१ मधील नियम १०७ (११(ड-१)) अन्वये दिलेल्या अधिकारप्रसार २४/११/२०२० रोजी लाक्षणिक ताबा घेतला. विशेष करून ऋणकोला आणि सर्व नागरिकांना याद्वारे सावध करण्यात येत आहे की, मालमत्तेसंबंधी कोणताही व्यवहार करू नये आणि व्यवहार केल्यास शिवसह्याद्री सहकारी पतपेढी मर्या. मुंबई यांच्या बोनाची रकम रु. १७,७०,६६३/- (अक्षरीरू. सतरा लाख सत्तर हजार सहाशे त्रैसष्ट रुपये फक्त) नमुद आणि त्यावरील व्याज याला अधिन राहवे लागेल.

स्थावर मालमत्तेचे वर्णन :

प्लॉट नंबर ४०१, ४था माळा, विल्वींग अ/२, खंबिया पार्क को.ओ.झी.सोसायटी, कापुर बावडी, चाळकूम रोड, मानीवाडी, ठाणे (प)

दिनांक : ०९/०२/२०२१

ठिकाण : माटुंगा, मुंबई

(श्री. लक्ष्मण वसंत पाटील)
वसुली अधिकारी,
(महाराष्ट्र सह. स. अधिनियम १९६० कलम १५६ व नियम १०७ अधिकार प्राप्त)
द्वारा - शिवसह्याद्री सहकारी पतपेढी मर्यादित, मुंबई.

USHDEV INTERNATIONAL LIMITED

Regd. Off. : New Harileela House, 6th Floor, Mint Road, Fort, Mumbai 400 001.
Email : info@ushdev.com Website : www.ushdev.com CIN Number : L40102MH1994PLC078468

Extract of Standalone and Consolidated Financial Results for the quarter ended 31st December, 2020

Rs. In Lakh (Except Earnings per Equity Share data)

Sr. No.	Particulars	STANDALONE				CONSOLIDATED			
		Quarter Ended 31/12/2020 (Unaudited)	Quarter Ended 30/09/2020 (Unaudited)	Quarter Ended 31/12/2019 (Audited)	Year Ended 31/03/2020 (Audited)	Quarter Ended 31/12/2020 (Unaudited)	Quarter Ended 30/09/2020 (Audited)	Quarter Ended 31/12/2019 (Unaudited)	Year Ended 31/03/2020 (Audited)
1.	Total Income from Operations	3,203.27	8,224.71	2,626.05	23,632.16	3,203.27	8,224.71	2,626.05	23,632.16
2.	Net Profit / (Loss) for the period before Tax	219.21	1,444.47	(824.62)	(5,479.72)	219.21	1,444.47	(824.62)	(5,479.72)
3.	Net Profit / (Loss) for the period after tax	219.21	1,444.47	(824.62)	(5,479.72)	219.21	1,444.47	(824.62)	(5,479.72)
4.	Total Comprehensive Income for the period	218.34	1,443.80	(825.22)	(13,895.49)	218.34	1,443.80	(825.22)	(13,895.51)
5.	Equity Share Capital (Face Value of Rs.1/- per share)	3,384.94	3,384.94	3,384.94	3,384.94	3,384.94	3,384.94	3,384.94	3,384.94
6.	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	(315,464.09)	(315,464.09)	(301,568.59)	(301,568.59)	(315,464.14)	(315,464.14)	(301,568.62)	(301,568.62)
7.	Earnings per equity share (Face Value of Rs.1/- per share): 1. Basic & Diluted	0.06	0.43	(0.24)	(4.11)	0.06	0.43	(0.24)	(4.11)

Notes : The above is an extract of the detailed format of Quarterly ended Financial Results filed with the Stock Exchange(s) under Regulation 33 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarter and year ended Financial Results are available on the website of BSE limited (www.bseindia.com). The same is also made available on the website of the Company (www.ushdev.com).

Taken on Record
Mr. Subodh Kumar Agrawal
Resolution Professional
Reg. No. IBB/PA-001/IP-P00087/2017-18/10183
Place : Mumbai, Date : 08th February 2021

For Ushev International Limited
Sd/
Arvind Prasad
MD & CEO
(DIN - 01654899)

DHUNSERI INVESTMENTS LIMITED

Regd. Office: "DHUNSERI HOUSE", 4A, WOODBURN PARK, KOLKATA-700020
CIN: L15491WB1997PLC082808, Ph. No. +91 33 2280 1950 (5 Lines),
E-mail: mail@dhunseriinvestments.com; Website: www.dhunseriinvestments.com

NOTICE

NOTICE is hereby given that the Company has received request from the following shareholder relating to transfer of shares in physical mode in terms of the SEBI Circular No. SEBI/HO/MIRSD/DOS3/CIR/P/2018/139 dated 6th November, 2018:

Folio No.	Certificate No.	Name of the Transferor	No. of Shares	Name of Proposed Transferee
M00588	8898	MAHENDRA KUMAR SETHI	12	ASHOK KUMAR
K00419	7755	KAILASH CHAND	12	ASHOK KUMAR
M01059	9369	MITHALAL CHOPRA	12	ASHOK KUMAR
K00784	8120	KHIMYA BAI	12	ASHOK KUMAR
J00248	7165	JAIN HUKMICHAND M.	12	ASHOK KUMAR
S02122	13655	SURESH CHAND	12	ASHOK KUMAR
N00707	10165	NIRMAL	12	ASHOK KUMAR
S01528	13059	SHANTHA BAI S.	12	ASHOK KUMAR
D00436	5817	DHARMENDRA KUMAR	12	ASHOK KUMAR
J00249	7166	JAIN PRAMILA H.	12	ASHOK KUMAR
P00873	10919	PRASANNA KUMARI	12	ASHOK KUMAR
P00842	10888	PRAMILA H. JAIN	12	ASHOK KUMAR

In case any person has any claims in respect of the said shares / any objection for the transfer of such shares in favour of the above stated applicant, he /she / they should lodge their claim or objection within 30 days of this notice. If no claim is received by the Company within the said date in respect of the said shares, transfer will be effected after due verification of documents.

For Dhunseri Investments Limited
Sd/-
Priya Agarwal
Company Secretary & Compliance Officer

Place: Kolkata
Date: 08.02.2021

Balkrishna Industries Limited

CIN NO: L99999MH1961PLC012185
Regd. Office: B-66, Waluj MIDC, Waluj Industrial Area, Aurangabad 431 136. Tel No. : +91 22 6666 3800, Fax: +91 22 6666 3898
Email : shares@bkt-tires.com, Website: www.bkt-tires.com

EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE YEAR ENDED 31ST DECEMBER 2020 (Rs. In Lakhs)

Particulars	STAND ALONE					CONSOLIDATED				
	QUARTER ENDED		NINE MONTHS ENDED		YEAR ENDED	QUARTER ENDED		NINE MONTHS ENDED		YEAR ENDED
	31-12-2020	30-09-2020	31-12-2019	31-12-2020	31-12-2019	31-03-2020	31-12-2020	30-09-2020	31-12-2019	31-03-2020
Total income from operations	150455	157876	116050	401203	342517	478249	150923	157790	115576	402974
Net Profit / (Loss) For the period (before tax, Exceptional items)	42411	45051	27483	103648	78407	112284	42757	45232	27827	105216
Net Profit / (Loss) For the period before tax (after Exceptional items)	42411	45051	27483	103648	78407	112284	42757	45232	27827	105216
Net Profit / (Loss) For the period after tax (after Exceptional items)	32189	33948	22068	78318	68768	94498	32507	34094	22380	79758
Total Comprehensive Income for the period (comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)	33886	35737	22420	79766	65605	86211	33937	35612	22387	80427
Equity Share Capital	3866	3866	3866	3866	3866	3866	3866	3866	3866	3866
Other Equity (excluding Revaluation Reserve)						498944				
Earnings Per Share (Basic & Diluted) (Face value of Rs.2/- each)	16.65	17.56	11.42	40.51	35.57	48.88	16.82	17.64	11.58	41.26

Notes: The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and other Disclosure Requirements) Regulation, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on www.nseindia.com and www.bseindia.com and on Company website www.bkt-tires.com

Date : 8th February, 2021
Place : Mumbai

For Balkrishna Industries Limited
Sd/-
Arvind Poddar
(Chairman & Managing Director)
DIN : 00083998

ADITYA BIRLA FASHION AND RETAIL LIMITED

[CIN: L18101MH2007PLC233901]

Regd. Office: Piramal Agastya Corporate Park, Building 'A', 4th and 5th Floor, Unit No. 401, 403, 501, 502, L.B.S. Road, Kurla, Mumbai - 400 070.
Tel.: +91 86529 05000; Fax: +91 86529 05400
E-mail: secretarial.abf@adityabirla.com; Website: www.abf.com

EXTRACT OF UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED DECEMBER 31, 2020 (₹ In Crore)

Sr. No.	Particulars	Quarter ended December 31, 2020	Nine months ended December 31, 2020	Quarter ended December 31, 2019
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)
1.	Total Income from Operations	2,076.19	3,427.34	2,582.74
2.	Net Profit/ (Loss) for the period (before Tax and Exceptional items)	79.84	(715.97)	92.50
3.	Net Profit/ (Loss) for the period before tax (after Exceptional items)	79.84	(715.97)	92.50
4.	Net Profit/ (Loss) for the period after tax (after Exceptional items)	58.44	(540.14)	(37.64)
5.	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit/ (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax))	58.05	(541.66)	(37.16)
6.	Paid - up Equity Share Capital	819.55	819.55	773.86
7.	Earnings Per Share (of ₹ 10/- each) (Not annualised) (including share suspension) for continuing and discontinued operations 1. Basic (in ₹) 2. Diluted (in ₹)	0.73 0.73	(6.71) (6.71)	(0.49) (0.49)

Notes:
a) The Standalone and Consolidated financial results, as reviewed and recommended by the Audit Committee, have been approved by the Board of Directors at its meeting held on February 8, 2021.
b) The Standalone and Consolidated financial results have been prepared in accordance with Indian Accounting Standards (Ind AS) - 34 "Interim Financial Reporting" as prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 read with Rule 3 of the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 and the Companies (Indian Accounting Standards) Amendment Rules, 2016.
c) The unaudited consolidated financial results for the nine months ended December 31, 2020 are not comparable with the previous period.
d) The Ministry of Corporate Affairs vide notification dated July 24, 2020, issued an amendment to Ind AS 116 - Leases, by inserting a practical expedient w.r.t. "Covid-19-Related Rent Concessions" effective from the period beginning on or after April 01, 2020. Pursuant to the above amendment, the Group has applied the practical expedient with effect from April 01, 2020. The Group has accounted the unconditional rent concessions of ₹ 43.35 Crore (including ₹ 9.15 Crore pertaining to periods after December 31, 2020) during the quarter ended December 31, 2020 and ₹ 324.80 Crore (including ₹ 30.18 Crore pertaining to periods after December 31, 2020) during the nine months ended December 31, 2020 in "Other income" in the Consolidated Statement of Profit and Loss.
e) Rights Issue: On July 28, 2020, the Board of Directors approved allotment of 9,02,77,042 equity shares of ₹ 10/- each (₹ 5/- paid-up) [The Equity Shares] to the eligible applicants in the Rights Issue at an issue price of ₹ 110 per Equity Share [including a premium of ₹ 100 per Equity Share] of which ₹ 55 per Equity Share has been paid-up on application [including a premium of ₹ 50 per Equity Share] [the said allotment] and the balance amount payable over two subsequent calls, as per the payment schedule disclosed in the Letter of Offer dated July 28, 2020 [LOF]. The first call of ₹ 27.50 per Rights Equity Share was made on January 11, 2021 (of which ₹ 2.50 is towards face value and ₹ 25 towards premium). There has been no deviation in the use of proceeds of the Rights Issue, from the objects stated in the LOF. Pursuant to IND AS 33, basic and diluted earnings per share for the

